

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यान्वित असलेल्या सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाकरिता आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत (TCS) प्राप्त झालेला केंद्र हिस्सा निधी वितरीत करणेबाबत...

(२२१० F७५६) व (२२१० F७८३)

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१८ / प्र.क्र.०५ / कार्यासन.६

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

तारीख: - १९ ऑक्टोबर, २०१८.

वाचा -

- १) वि. वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१८ / प्र.क्र.६९ / अर्थ-३, दि. ०२.०४.२०१८.
- २) आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र.जी-२७०१८/०१/२०१८-एनएचएम-एफ-ई, दि.२०.०६.२०१८ व दि.६.०८.२०१८
- ३) सार्वजनिक आरोग्य विभागाची नस्ती क्र.एनएचएम - ०९१८ / प्र. क्र. ४४०/आ-०७.

शासन निर्णय-

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत मागणी क्र.टी-५ मधील २२१०-वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य, ०६-सार्वजनिक आरोग्य, ७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना, ०१-जनजाती क्षेत्र उपयोजना, (०१) (१९) सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (केंद्र हिस्सा), (२२१० F७५६), ३१ -सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली रु.९४४.२७ लाख व (०१) (२२) राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम (केंद्र हिस्सा), (२२१० F७८३), ३१ -सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली रु.५१.४३ लाख इतका निधी सन २०१८-१९ या वर्षात अर्थसंकल्पित आहे.

केंद्र शासनाने आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरिता उपरोक्त योजनांकरीता एकूण रु. ६४१.०० लाख इतका निधी संदर्भ क्र. (२) येथील पत्रान्वये राज्य शासनास वितरीत केलेला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने संदर्भ क्र. ३ येथील नस्तीवर सदरचा निधी वितरीत करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यानुषंगाने (०१) (१९) सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (केंद्र हिस्सा), (२२१० F७५६), ३१ -सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली रु. ६१०.०० लाख व (०१) (२२) राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम (केंद्र हिस्सा), (२२१० F७८३), ३१ -सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली रु.३१.०० लाख असा एकूण रु.६४१.०० लाख (अक्षरी रुपये सहा कोटी एक्केचाळीस लाख फक्त) इतका निधी प्रशासकिय विभाग प्रमुख म्हणून प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांना अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

२. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. प्रकरणी नियंत्रण अधिकारी/ विभागप्रमुख यांनी खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखडयानुसार याच वर्षात सदर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय साध्य झालेले भौतिक उद्दिष्टाबाबतची माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक; संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास;

तसेच आदिवासी विकास विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत पाठवणेबाबत सूचना देण्यात यावी.

३. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रात विविध योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल.

४. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतुन आदिवासी उपयोजना क्षेत्रात पायाभूत सविधा निर्माण करण्याबाबतच्या तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना घेण्यात याव्यात आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रात फक्त वैयक्तिक लाभाच्या योजना घेण्यात याव्यात.

५. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या वाचा क्र.१ अन्वये विभागास प्रदान केलेल्या अधिकारान्वये तसेच अनौपचारिक संदर्भ क्र. ४३२/अर्थोपाय, दि. २४-०९-२०१८ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८१०१९११९०४६९२४ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रविंद्र दि. औटे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
- २) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
- ३) सर्व जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य
- ४) महासंचालक, आरोग्य सेवा, मुंबई
- ५) ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
- ६) महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
- ७) विभागीय आयुक्त, मुंबई / नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती/ पुणे.
- ८) अधिदान व लेखधिकारी, मुंबई.

- ९) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- १०) वित्त विभाग / नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ११) सार्वजनिक आरोग्य विभाग (आरोग्य-६), मंत्रालय, मुंबई
- १२) कार्यासन अधिकारी (का.८), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- १३) निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग.